

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना बांधकामासाठी उपयुक्त/ आवश्यक असलेली अवजारे खरेदी करण्याकरीता मंडळाकडून रु. ५०००/- चे अर्थसहाय्य देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
शासन शुद्धीपत्रक क्रमांक: इबांका-२०१५/९२०/प्र.क्र.३१८/काम-७
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२
दिनांक: ०७ मार्च, २०१८.

- संदर्भ-** १. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्रमांक: इबांका-२०१५ / ९२०/प्र.क्र. ३१८ /काम-७ दिनांक १.३.२०१७.
२. भारत सरकार रोजगार व श्रम मंत्रालय प्र.क्र.Z-२००११/५/२०१६-BL, दिनांक ११ जानेवारी, २०१७.
३. कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य पत्र क्र. मइवइअबांकमं/प्रस्ताव/२०१८/०८ दिनांक २४ जानेवारी, २०१८.

शुद्धीपत्रक :-

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने दिनांक ०३ जानेवारी, २०१८ रोजीच्या बैठकीत संदर्भाधीन दिनांक १ मार्च, २०१७ रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत ठराव पारित केला आहे.

२. सदर ठरावाच्या अनुषंगाने कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी संदर्भाधीन दिनांक २४ जानेवारी, २०१८ रोजीच्या पत्रान्वये शिफारस केली आहे. सदर शिफारशीच्या अनुषंगाने दिनांक १ मार्च, २०१७ रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र. १ मध्ये सुधारणा करण्यात आली असून तो पुढीलप्रमाणे वाचावा:-

“महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांस बांधकामासाठी उपयुक्त/आवश्यक असलेली अवजारे खरेदी करण्याकरीता रु. ५०००/- चे अर्थसहाय्य हे बांधकाम कामगारांच्या नोंदणी नंतर लगेच देण्यात यावे. तसेच पुढील तीन वर्षांनंतर लाभ घेण्यासाठी अशा बांधकाम कामगारांची मंडळाकडे सलग तीन वर्षे नोंदणी असणे अनिवार्य आहे”

सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्यांचा संगणक संकेतांक २०१८०३०६१४५८४४७०१० असा आहे. तसेच हे शुद्धीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

(श.मा. साठे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव.
- २) मा. राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव.
- ३) मा. अध्यक्ष, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांचे स्वीय सहायक.
- ४) प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहाय्यक.
- ५) समितीचे इतर सर्व सदस्य (व्दारा कामगार आयुक्त)
- ६) कामगार आयुक्त, मुंबई / अतिरिक्त कामगार आयुक्त, मुंबई/पुणे/नागपूर.
- ७) उप कामगार आयुक्त, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद.
- ८) सचिव, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई
- ९) महालेखापाल-१ महाराष्ट्र (लेखापरिक्षा व लेखा अनुज्ञेयता), मुंबई.
- १०) महालेखापाल-२ महाराष्ट्र (लेखापरिक्षा व लेखा अनुज्ञेयता), नागपूर.
- ११) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- १२) निवडनस्ती (कामगार-७).